

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास सन २००७-२००८ या आर्थिक वर्षाच्या योजनेतर तरतुदीतून व्यवस्थापकीय अनुदानाची तिस-या हप्त्याची रक्कम मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क.आविम-२००७/प्र.क्र.४०/का-३

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २० डिसेंबर, २००७.

- वाचा :-** (१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बियुडी-२००७/ प्र.क्र.१/ का.७, दि. ४ एप्रिल, २००७.
- (२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, क्रमांकआविम-२००७/प्र.क्र.४०/का-३ दि. १९ जुन, २००७.
- (३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, क्रमांकआविम-२००७/प्र.क्र.४०/का-३ दि. ३१ ऑगस्ट, २००७.
- (४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक, यांचे पत्र क्रमांक-आविम /लेखा-३ /३१/७७२/२००७, दि. २७ नोव्हेंबर, २००७.

प्रस्तावना :- सन २००७-२००८ या वित्तीय वर्षात महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी करण्यात आलेल्या एकूण रु. २० ८७.६१ लाख इतक्या योजनेतर अर्थसंकल्पीय तरतुदीतून पहिल्या हप्त्यापोटी देय असलेली रूपये ६९५.८७ लाख एवढी रक्कम खर्च करण्यास संदर्भादिन क्रमांक-२ मधील दिनांक १९ जुन, २००७ शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली असून दुस-या हप्त्यापोटी देय असलेली रक्कम रूपये ६९५.८७ लाख इतकी रक्कम खर्च करण्यास अनुक्रमांक-३ अन्वये दिनांक ३१ ऑगस्ट, २००७ अन्वये मान्यता दिली आहे.

शासन निर्णय :- सन २००७-२००८ या वित्तीय वर्षात महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी करण्यात आलेल्या एकूण रु. २० ८७.६१ लाख इतक्या योजनेतर अर्थसंकल्पीय तरतुदीतून उर्वरित देय असलेल्या तिस-या हप्त्यापोटी रु. ६९५.८७ लाख (रुपये सहाशे पंच्यान्नव लाख सत्याऐंशी हजार फक्त) एवढी रक्कम संगणक वितरण प्रणालीद्वारे माहे डिसेंबर, २००७ मध्ये वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम रु. ६,९५,८७०००/- (रूपये सहा कोटी पंच्यान्नव लक्ष सत्याऐंशी हजार फक्त) कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्यादित नाशिक यांना अदा करावी.

३. सदर खर्च " मागणी क्रमांक: टी - २, २४२५ - सहकार- १०८ - इतर सहकारी संस्थांना सहाय्य- (००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य - ३३ - अर्थसहाय्य (२४२५ ०७०१) (दत्तमत)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो त्याखाली सन २००७-२००८ मध्ये केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या ,शासन परिपत्रक क्रमांक-खर्चनि-१०.०७/ प्र.क्र.१४/ अर्थोपाय दिनांक २ जुन २००७ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००७१२२०१५२२२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(सु. सा. चौधरी)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्या. नाशिक.

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

वित्त विभाग, (अर्थोपाय) मंत्रालय, मुंबई .३२.

संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडिट सार्थिफिके अँड कर्मशियल

डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.

क.अ. (का-६ व ७) , (का.१) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.